

SE/CS/2020-21/25

13th July, 2020

To, BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400001 Company Scrip Code – 530871 To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (W), Mumbai-400051 Company Scrip Code – CHEMBOND

ISIN: INE995D01025

**Sub:** Submission of Newspaper Advertisement – Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2020 published in newspapers on 12<sup>th</sup> July, 2020.

Dear Sir / Madam,

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we submit herewith the extract of the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2020 published in newspapers, The Free Press Journal and Navshakti on 12<sup>th</sup> July, 2020.

Please take the above information on record. Thanking You

Yours faithfully,

for Chembond Chemicals Limited

Suchita Singh Company Secretary

Encl: As above



Registered Office: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110 001 Phones: 011-23357171, 23357172, 23705414, Website: www.pnbhousing.com

BRANCH ADDRESS:- 1st Floor, Pushpamangal Complex, Building No. 1, Above Bank of Baroda, Old Agra Road, Near Babubai Petrol Pump, Thane West, Maharashtra 400601. Phones: 022-25474722/823, Email:-thane@pnbhousing.com, website:- www.pnbhousing.com

BRANCH ADDRESS:- Office No.-1, Third Floor, Swami Tirth Bulding No. 5, Shelar Park, Kalyan West, Maharashtra 421301, Mobile No: 8983812000 Email:- kalyan@pnbhousing.com, website:- www.pnbhousing.com

BRANCH ADDRESS: - 302, Persepolis Chs Ltd., 5th Floor, Flat No. 508-509, Sector 17, Vashi, Navi Mumbai, Maharashtra 400703 Mob. 8452894571, Email:- navimumbai@pnbhousing.com, website:- www.pnbhousing.com

### APPENDIX -IV-A

## PUBLIC NOTICE-E-AUCTION CUM SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction-Sale Notice for Sale of Immovable Assets Under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) & guarantor(s) indicated in Column No.- 'A' that the below described immovable property (les described in Column No.-D mortgaged charged to the Secured Creditor, the Constructive Physical Possession of which has been taken (as described in Column No. - C) by the authorized Officer of M/s PNB Housing Finance Limited (PNB HFL) Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS and WHATEVER THERE IS BASIS" as per the

Notice is hereby given to borrower(s)/mortgagor(s)/Legal Heirs, Legal Representative, (whether Known or Unknown), executor(s), administrator(s), successor(s), assignee(s) or the respective borrowers/ mortgagor(s)(since deceased) as the case may be indicated in Column No. - A under Rule-8(6) & 9 of the Security Interest Enforcement Rules, 2002 amended as on date. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in M's PNB Housing Finance Limited (PNBHFL), secured creditor's website i.e.

Loan No. Name of the Borrower/Co-Borrower/ Guarantor(s)/ Legal heirs (A)	Demanded Amount & Date (B)	Possession (C)	Description of the Properties Mortgaged (D)	Price (RP) (E)	(10% of RP) (F)	Last Date of Submission of Bid (G)	Bid Incremental Rate (H)	Inspection Date & Time (f)	Date of Auction & Time (J)	Known Encumbrances/ Court Case, if any, (K)
1. B.O.: THANE HOU/THA/0717/410428 Mr. Anurudh Kumar Singh Mrs. Khushboo Anurudh Singh	05.03.2019 Rs. 20,04,288.81/- (Rupees Twenty Lakhs Four Thousand Two Hundred Eighty Eight Rupees & Eighty One Palse Only)	the latest the latest terminal to the	Flat No.404, 4th Floor, B Wing, Star Complex, Station Cross Flood, Opp. Prabhakar Heights, Badlapur East, Thane, Maharashtra, India, 421503. (approx.area-683 sq.ft)	Rs. 14,40,000- (Rupees Fourteen	Rs. 1,44,000- (Rupees One Lakh Fourty Four Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil/Nat Known
2. B.O. : THANE HOU/THA/1116/334221 Mr. Sagar Balkrishna More Mrs. Sumedha Sagar More	18.04.2018 Rs. 21,93,892i- (Rupees Twenty One Laikts Ninety Three Thousand Eight Hundred and Ninety Two Only)	(Symbolic)	701.7, Bldg No. 3 Classic, Vedant Imperial, S. No. 56/3 S. No. 57/1 (Pt) S. No. 57/3 At., Village Kulgaon, Tal. Ambernath, Near Krishna Heights Gaurl Mamage Hall, Thane, Maharashtra, India-421501. (approx. area - 570 sq.ft)	(Rupees Eighteen	Rs. 1,80,000- (Rupees One Lakhs Eighty Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nii/Not Known
3. B.O.: THANE HOU/THA/1015/245519 Mr. Suhas Vasant Aradhye Mrs. Rushali Suhas Aradhye	25 .04.2019 Rs.1,21,88,167.66i- (Rupees One Crore Twenty-One Lakhs Eighty-Eight Thousand One Hundred Sixty- Seven and Sixty-Six Paise Only)	A14	Flat No. 2304, 23rd Floor, D Wing, Acura, Rustomjee Urbania, Majiwade, Thane (West), Maharashtra, India, 400501, (Approx. area - 1025 sq.ft)	(Rupees Eighty One	Rs. 8,10,000- (Rupees Eight Lakhs Ten Thousand Only)	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02:30 P.M.	**Nii/Not Known
4. B.O. : THANE HOUTHA/0317/062408 MR. DINESH VINAYAK RAJE MRS. VIDYA DINESH RAJE	15.02.2019 Rs. 20,15,236i- (Rupees Twenty Lakhs Fifteen Thousand Two Hundred Thirty Six Only)	(Symbolic)	403.4, Iris Wing B, Rameshwar Park, at Village Dawale, Thane, Diva West, Neer Khardi Village, 132/1, 132/2, 208/9 At Village Dawale, Thane, Diva, Thane, Maharashtra, India-421201 (approx. area - 450 sq. Pt	(Rupees Sixteen Lakhs	Rs. 1,62,000- (Rupees One Lakh Sixty Two Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nii/Not Known
5. B.O.: THANE HOUTHA/0517/384820 Mr. Siddharth Bhaskar Jadhav, Mrs. Usha Bhaskar Jadhav	15.02.2019 Rs. 16,40,066i- [Rupees Streen Lakhs Forty Thousand Sixty Six Only)	(Symbolic)	Flat No. 8/304. Plot No. 1, 8 Wing, New Sai Vihar C.H.S. Ltd., Ramesh Wadi, Badiapur Murbad Road, Near Mhatre Gardenat, Village Kulgaon, Badiapur (West), Thane, Maharashtra, India, 421503. (Approx. Area - 525 So.ft)	(Rupees Twelve Lakhs Sixty Thousand	Rs. 1,26,000- (Rupees One Lakhs Twenty Six Thousand)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Tan Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nili Not Known
6. B.O. : THANE HOU/THA/0917/425610 Mrs. Sitabal Balkrishna Jadhav Mr. Viju Balkrishna Jadhav, Mrs. Sunita Viju Jadhav	15,02,2019 Rs. 20,14,065i- (Rupees Twenty Lakhs Fourteen Thousand Sixty Five Only)		Flat No. 203, 2nd Floor, Wing A. Sadguru Residency, Vadvali, B a d l a p u r. T h a n e., Maharashtra, India-421503. (approx. area - 563 sq.ft)		Rs. 1,48,500- (Rupees One Lakh Fourty Eight Thousand Five Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	"Nii/Not Known
7. B.O.: THANE HOUTHA'0516/285986 MR. SIVAELANGO PANNEERSELVAM Mrs. VAJJANTI SIVAELANGO	17.10.2018 Rs. 19,06,475;- (Rupees Nineteen Laktis Six Thousand Four Hundred Seventy Five Only)	(Symbolic)	702. 7. Wing D. Tulsi City Arambh. S. No. 45, H. No. 1A, 1B. 2, 3, 5 & S. No. 48, H. No. A, 1B. 2B. At. Vilage Harvai, Tal. Ambarnath, Dist. Thane, Thane, Maharashtra, India- 421501. (Approx. Area-525 Sq.ft)	(Rupees Fourteen	Rs. 1,44,000- (Rupees One Lake Forty Four Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02:30 P.M.	"Nii Not Know
8. B.O. : THANE HOUTHA/0517/384173 Mrs. Kalpana Bandu Chavan Mr. Ravindra Devidas Jadhav	19.05.2018 Rs 17,76,8391- (Rupees Seventeen Lakh Seventy Six Thousand Eight Hundred Thirty Nine Only)	(Symbolic)	203, 2, Type 1, Sudarshan Garden Phase I, Village Pitambre, TalKalyan, Distr. Thane, Near Military School & College Khadavi, on S. No. 34/1 Palki, Thane, Maharashtra, India -421301, (approx. area - 525 sq.ft)	7,10,000 /- (Rupees Seven Lakhs And ten	Rs. 71,000- (Rupees Seventy one Thousand Only )	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04:00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nii:Not Known
9. B.O. : THANE HOUTHA/0218/497488 Mr. Rajeev Kini Mrs. H Priyanka	17.11.2018 Rs.38,57,218.18- (Rupees Thirty-Eight Lakhs Fifty-Seven Thousand Three Hundred and Eighteen Paise Only)	(Symbolic)	1904,19. Greenville Wing G. Lodha Upper Thane Codename Superdeal, Proposed Integrated Township Project, Af Village Anju Surai Mankoli Tal Bhiwandi, Near Mankoli Naka, Thane, Maharashtra, India-421308. (approx. area- 993 sq.ft.)	(Rupees Twenty One Lakhs And Eighty	Rs. 2,18,700/- (Rupees Two Lakhs Eighteen Thousand And Seven Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	"Nili Not Known
10. B.O. : THANE HOU/THA/0616/298413 Mrs. Punam Babruvahan Pitale Mr. Prashant Manikrao Gavai	18.04.2018 Rs. 21,87,001/- (Rupees Twenty One Lakhs Eighty Seven Thousand and One Rupees Only)	(Symbolic)	403. 4, Wing Y, Ritu World. Building Plan on S. No. 54, 60, 63,62/1,2,3,64/1, Mouje Kharvai Tal. Ambamath, Diett. Thane, Behind Chandrashekhar High School, Thane, Maharashtra, India-421503. (approx. area - 595 sq.ft)		Rs. 1,25,000- (Rupees One Lakhs Twenty Five Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21,07,2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nil:Not Know
11. B.O.: THANE 00386660000139 Mr. Rajesh Kumar Bhagat Mr. Anukul Prasad Bhagat	15.12.2018 Rs. 35,00,129.54/- (Rupees Thirty-Five Lakits One Hundred Twenty-Nine and Fifty-Four Paise Only)	(Symbolic)	Piot No. 1003, T Wing, Elite Palava, Dombivali East, Thane, Maharashtra - 421203, (approx. area - 670 sq.ft)		Rs. 2,18,700- (Rupees Two Lakins Eighteen Thousand and Seven Hundred Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**Nill Not Known
12. B.O.: THANE HOUTHA/1118/611559 Mrs. Clara Joe Martin Mr. Joe Martin Dass	18.05.2019  Rs. 1,70,10,429.91/- (Flupees One Crore Seventy Lakhs Ten Thousand Four Hundred Twenty Nine & Ninety One Paise Only)		806, 8, Wing B. Kabra Centroid. CTS No 6924 A. Sentacruz East, Mumboi, Maharashtra- 400098 (Built Up area 970 Sqft)	Rs 1.71.00.000	Rs. 17,10,000/- (Rupees Seventeen	27-07-2020	Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04.00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02:30 P.M.	Builder Due Rs. 90 Lakhs. (Including Reserve Price)
13, B.O. : KALYAN HOUKLN:1017:442663 MS. SONALI SHANKAR MORE & MS. LATA SHANKAR MORE	05.07.2018 Rs. 17,97,142/- (Rupees Seventeen Lakhs Minety Seven Thousand and One Hundred Forty Two Only)	(Symbolic)	Kamm Residency Flat No. 404 4th Floor, Asins Bidg, C Wing, Village Dhasai Shahapur, Asengoan -421402. (approx. Area - 635 Sq.ft.)	(Rupees	Rs. 73,000- (Rupees Severty Three Thousand Only)	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04:00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	**NiliNot Known
14. B.O. : VASHI 00186660004344 MR. RONALD MUELLER & MRS. FLORIN MUELLER	Lakhs and Fifty-Two	(Symbolic)	Flat No K-106, Kasa Urbano, K Codename Center, <b>Dombivali</b> West 421201. (approx. area - 725 sq.ft.)	Rs. 14,24,000- (Rupees Fourteen Lakhs And Twenty Four Thousand	Rs. 1,42,400- (Rupees One Lakhs Forly Two Thousand & Four Hundred	27-07-2020	Rs. 10,000/- (Rupees Ten Thousand Only)	21.07.2020 12:00 PM To 04:00 PM	28.07.2020 11:00 A.M. To 02.30 P.M.	"Nil/Not Known

\*Please note, the possession nature is inadvertently and wrongly mentioned as physical in Pre-sale Notices addressed to Borrowers. \*Together with the further interest @18% p.a. as applicable, incidental expenses, cost, charges etc. incurred upto the date of payment and/or realization thereof. \*\* To the best knowledge and information of the authorized Officer of PNB Housing Finance Limited, there are no other encumbrances/ claims in respect of above mentioned immovable/secured assets except what is disclosed in the Column No.- K. Further such encumbrances to be catered/paid by the successful purchaser/bidder at his/her end. The prospective purchaser(s)/bidders are

requested to independently ascertain the veracity of the mentioned encumbrances. As on date, there is no order restraining and/or court injunction PNBHFL/the authorized Officer of PNBHFL from selling, allenating and/or disposing of the above immovable

The prospective purchaser/bidder and interested parties may independently take the inspection of the pleading in the proceedings/orders passed etc. if any, stated in Column No."K". Including but not limited to the title of the documents of the title pertaining thereto available with the PNBHFL and satisfy themselves in all respects prior to submitting tender/bid application form or making Offer(s).

The M/s SHRIRAM AUTOMALL INDIA LIMITED (SAMIL) would be assisting the authorized Officer in conducting sale through an e-auction. For any assistance related to inspection of the property or obtaining the bid documents and for any other query or to registration, you have to co-ordinate with our marketing agent /service provider on Phone No. 9874702021 (Mr. Debjyoti Roy), having registered office at Best Sky Tower, Shriram Automali India Limited - 201, 2nd Floor, F-5, Opposite Fun Cinema, Netaji Subhash Place, Pitam Pura, New Delhi, Delhi 110034, www.eauctions.samil.in or Mr. Iqbal Alam, Mobile No. - 9958195453, Mr. Rahul Waghmare Mobile No. 8454848669 or Mr. Eknath Dhuri obile No. 7710009613 authorized Person of PNBHFL or refer www.pnbhousing.com.

Place: THANE/KALYAN/VASHII Sd/- Authorized Officer Date : 11-07-2020 PNB Housing Finance Limited

# **IFL** SECURITIES

IIFL SECURITIES LIMITED (Formerly known as "India Infoline Limited") CIN: L99999MH1996PLC132983

Regd. Office: IIFL House, Sun Infotech Park, Road No. 16V, Plot No. B-23, Thane Industrial Area, Wagle Estate, Thane - 400 604 Tel: (91-22) 3929 4000/ 4103 5000/ 62727000 • Fax: (91-22) 2580 6654 E-mail: secretarial@iifl.com • Website: www.indiainfoline.com

### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, July 18, 2020 to consider and approve, inter alia:

1. Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended on June 30, 2020 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. 2. Any other business.

Further, pursuant to the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading and Disclosure Practices, the Trading Window shall remain closed for all the Board Members, designated employees and all the connected persons from July 01, 2020 to July 20, 2020 (both days inclusive).

This information is also hosted on the Company's website at www.indiainfoline.com and may also be accesses on the website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

Place: Mumbai

Date: July 11, 2020

By Order of the Board

**Roshan Dave** Company Secretary & Compliance Officer

### MEGA BLOCK ON SUNDAY, 12/07/2020

Central Railway, Mumbai Division will Operate Mega Block on its following suburban section for carrying out various engineering and maintenance work on Sunday 12/07/2020.

### VIDYAVIHAR - THANE UP AND DN FAST LINES FROM 10.00 AM TO 3.00 PM

- Dn fast special services leaving Chhatrapati Shivaji Maharaj Terminus from 9.10 am to 2.30 pm will be diverted on Dn slow line between Matunga and Diva, halting as per scheduled halts and
- further re-diverted on Dn fast line at Diva. Up fast special services leaving Diva from 9.39 am to 2.18 pm will be diverted on Up slow line between Diva and Matunga halting as per scheduled halts and further re-diverted on Up fast line at Matunga.

These maintenance mega blocks are essential for infrastructure upkeep and safety. Passengers are requested to bear with the Railway Administration for the inconvenience caused.



Central Railway www.cr.indianrailways.gov.in

centralrailwayindia

Central\_Railway

Working For A Better Tomorrow

### South East Central Railway

Tender Notice For Stamping Verification and Repairing of Cast Iron

E-Tender Notice No.: 168-Mech-BSP-Test-Train, Date: 07.07.2020 Name of Work: Stamping, verification & repairing of cast iron weight kept in 04 no. Test Trains of BSP Division for a period of three years on open tender basis. Tender Value: ₹07,23,350/- (Rupees Seven Lakhs Twenty Three Thousand Three Hundred Fifty Only) inclusive of all expenditure & GST, EMD: ₹ 14.500/-(Rupees Fourteen Thousand Five hundred Only.) Opening of Tender : 12.00 hrs. on 31.07.2020. Further all details are available on Railway's website: www.ireps.gov.in. Except Etender no other mode of submission of tender will be accepted.

Sr. Divl. Mech. Engineer S.E.C.Rly/Bilaspur South East Central Railway @Secral

**®** 

### DISCLAIMER

The Free Press Journal does not youch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the public at large that Mrs. Sheila Damian Castelino, W/o late Mr. Damian Paul Castelino, who expired on 04.01.2020, and who was owner of the flat No. 41 situated at La Vista Co-operative Housing Society Ltd. having address at C.T.S. No. 1019, Juhu Tara Road, K.K. Ganguli Marg, Juhu, Mumbai 400 049 and holding 5 shares of Rs. 50/each bearing distinctive Nos. 31 to 35, under Share Certificate No.7 has applied for the transfer of the said flat and shares in her name, she being the legal heir and epresentative of Mr. Damian Pau Castelino, along with her son and

ANY PERSON/S, other than her son and daughter, having any claim/s on or with respect to the said property or any part thereof by anyway howsoever are required to make the same in writing to the Secretary, La Vista Co-operative Housing Society Ltd, C.T.S. No. 1019, Juhu Tara Road, K.K. Ganguli Marg, Juhu, Mumbail 400 049, within 14 days from the date hereof, failing which the flat would be transferred in the name of Mrs. Sheila Damian Castelino, without reference to such claim/s and the same, if any, received thereafter, will be considered as waived or abandoned.

For and on behalf of La Vista Co-operative Housing Society Ltd Hon. Secretary Date: 12.07.2020 Place: Mumbai

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that pursuant to Agreement dated 10th October, 1985, Smt, Rataribai Laxmidas Boda and Smt, Lata Bhupendra Boda were co-owners of a residential premises more particularly described in the Schedule hereunder written. Smt. Ratanbai Laxmidas Boda died intestate on 24,04,1991 and her Husband Mr. Laxmidas Mavji Rajgor

(Boda) also died on 20.09.1992, leaving

behind them my clients namely 1) Mr.

Purushottam Laxmidas Boda (son) 2)

Mrs. Jayshree Jayantilal Rajgor (married

daughter), 3) Mr., Kantilal Laxmidas Boda

(Son), 4) Mr. Bhupendra Laxmidas Boda

(Son), as their only heirs and next of kin

according to the provisions of the Hindu

Succession Act, 1956, by which they were

governed at the time of their death. The First original title Agreement dated 9th day

of December 1971, executed between

Ramprashad Agarwal and First Purchaser

Mr. C. K. Chummar, in respect of the said

Premises along with the Agreement and

subsequent Agreements are lost/ misplaced, except the Agreement dated

10th October, 1985, My client has carried

out a diligent search for the aforesaid

agreements, however none of the

agreements are traceable. Any person/s

in custody of the said original title Agreement and/or having claim/right

against the said Premises through the

said deceased owner, are required to

make the same known in writing with

documentary evidence to the

undersigned at his office at Akanksha, 2nd

Floor, Sane Guruji Nagar, Mullund (East),

Mumbai-400 081, within Fourteen (14)

days from the date hereof, failing which, it

will be presumed that no third person has

any claim against the said Premises and

my clients or the present awners of the

property shall be free to deal with the their share in the said Premises in any manner, as per their own discretion, without any further reference to such claims, SCHEDULE OF THE PROPERTY

# AMBARNATH MUNICIPAL CORPORATION

Website: www.ambarnathcouncil.net, Phone No.: 0251 - 2682353 E-mail: chiefofficerambarnath@gmail.com, Fax No.: 0251 - 2688688

No. AMC/Health/2020-21/118 Dated: 10/07/2020

### E-Tender Notice No. 04/2020-21

Name of work :- Supply of Medicines for the Management of COVID Patients in Ambamath Municipal

Online bids are invited from bidders for purchase of the items as detailed on behalf of the Chief Officer. Ambarnath Municipal Council (here-in after called the MUNICIPAL COUNCIL) and will be received online on the website www.mahatenders.gov.in from 11/07/2010 to 17/07/2020

Sr. No.	Name of Work	Money Deposit (Rs.)	Cost of tender form (Rs.)	Period of work		
1	Supply of Medicines for	1.00 (One	1,000 (One	Regular supply as per		
	Management of COVID Pateints	Lakh	Thousand	order for the management		
	in Ambarnath Municipal Council	Only)	Only)	of covid - 19		

The tender form fee and earnest money deposit will be accepted online. Particulars of tender procedure will be available on website www.mahatenders.gov.in

> Chief Officer Ambarnath Municipal Council

### **Chembond Chemicals Limited** CIN L24100MH1975PLC018235 Regd. Office: Chembond Centre, EL-71, Mahape MIDC, Navi Mumbai - 400 710

Email id: info@chembondindia.com, Website: www.chembondindia.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2020 (7 in Lakhs)

		Consolidated				
Sr.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended 31.03.2020		
No.	1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 - 1 -	30.06.2020	30.06.2019			
		Unaudited	Unaudited	Audited		
1	Total Income from Operations	5,525.56	7,250.88	27,108.06		
2	Net Profit from ordinary activities before tax (before Exceptional and Extraordinary Items)	661.68	559.78	789.21		
3	Net Profit for the Period before tax (after Exceptional and Extraordinary items)	661.68	559.78	789.21		
4	Net Profit for the Period after tax (after Exceptional and Extraordinary items)	403.82	412.12	308.50		
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)	388.81	402.40	349.25		
6	Paid-up equity share capital (face value of Rs 5 per share)	672.41	672.41	672.41		
7	Reserves (excluding Revaluation Reserve as per balance sheet of previous accounting Year)			26,195.53		
8	Earning Per Share ( of Rs. 5 each) (not annualised)					
	Basic and Diluted EPS	2.74	3.01	1.39		

chembond

1 The above results for the quarter ended 30th June, 2020, have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at their meeting held on 11th July, 2020 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.

2 This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS), prescribed under Section, 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3 COVID-19 has affected business operations of the Group with manufacturing, sales, supply chain, cashflows etc. continuing to be impacted. Plants of the Group operated at below capacity during this quarter. The offices and labs of the Group started operations in line with the Unlock advisory. The uncertainties associated with the situation continue to evolve and the Group is monitoring them closely. Based on the current indicators of future economic conditions, the Group expects to recover the carrying amount of its assets. The impact of COVID-19 on the consolidated financial results may differ from that estimated as at the date of approval of these results. The Group will keep adjusting as called for from time to time to best cushion the adverse impact from thi scenario, if any.

4 Key Numbers of Standalone Financial results

(7 in Lakhs) Ended Ended Ended **Particulars** 30.06.2020 30.06.2019 31.03.2020 Unaudited Unaudited Audited Total Income from Operations (Net) 1,148.31 2,475.44 6,510.10 Profit Before Tax 530.79 346.90 333.85 **Profit After Tax** 255.26 350.10 554.15

5 The above is an extract of the detailed format of consolidated quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone quarterly financial results are available on the website of Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com, and Company's website at www.chembondindia.com.

For CHEMBOND CHEMICALS LIMITED

Nirmal V. Shah Place : Mumbai Date: 11th July, 2020 Vice Chairman & Managing Director



www.navshakti.co.in

गराण गणापा गापाण







Flat No. A/2 on Ground Floor of the pullding known as A Wing belonging to Mulund Raj Villa Co-operative Housing Society Ltd., standing on land bearing City Survey No. 996 and Plot Nos. 1036-C. 1036-D and 1035-C, situated at Bawa Pradumansingh Cross Road No. 3, Mulund (West), Mumbai 400 080 (hereinafter referred to as "the said Flat") and they were holding membership rights covered under Share Certificate No. 4, consisting of 5 fully paid up shares bearing distinctive numbers 26 to 30 (both inclusive) of the said Society.

Date: 12.07.2020 SAMIR K.VAIDYA A

### जाहिर निवेदन

याद्वारे जाहिर निवेदन करण्यात येते की, मत्स्यगंधा को. ऑ. ही. सो. लि. प्लॉट नंबर सी ६ वसी ७ सेक्टर २०, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई-४००७०६ (Reg No NBOM / CIDCO / HSG (TC) / 3802 / JTR / YEAR 2010-2011) या संस्थेचे उषाबाई. टी. राठोड यांच्या नावे असलेले मत्स्यगंधा कॉ हौसिंग सोसायटी, रूम नंबर ५०४, ५ वा मजला यांचे शेअर सर्टिफिकेट क्रमांक २०, सभासद नोंदणी क्रमांक २० प्रत्येकी ५० रुपये किमतीचे १९१ ते २०० क्रमांकाचे एकुण १० शेअर वरळी नाका परिसर येथून गहाळ झाले आहेत. या बाबतचीत क्रार संजय गणपत शिंदे, राहणार २३/७८, बी.डी. डी.चाळ,वरळी यांनी वरळी पोलिस ठाण्यात नोंदक्रमांक ८०२/ २०२० अनव्ये दि, ७ जुलै २०२० रोजी केली आहे. सदरदस्त ऐवज कोणालासा पडल्यास अथवा कोणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी १५ दिवसात वरील पत्यावर संपर्क साधावा ही विनंती.

### केमबाँड केमिकल्स लिमिटेड

सीआयएन:एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५ नोंदणीकृत कार्यालय : केमबॉड सेंटर, इएल-७१, महापे एमआबडीसी, नवी मुंबई-४०० ७१०. ई-मेल आयडी : info@chembondindia.com येवसाईट : www.chembondindia.com ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित

अन्.	तपशील	एकत्रिन					
丣.		संपत्नेली तिमाही	संपलेली विमाही	संपलेले वर्ष			
		30.04.7070	३०.०६,२०१९	39,03,7070			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
*	कामकाजानून मिळालेले एकूम उत्पन्न	૫,૫ર૫.५૬	8,740.66	90,906.05			
7	सामान्य कामकाजातून मिळालेला निव्वळ नफा करपूर्व (अपवादात्मक य असाधारण बार्बीपूर्वी)	६६१.६८	449.00	<b>७८</b> ९.२१			
R	निञ्चळ नफा कालावधीसाठी करपूर्व (अपवादात्मक व असाधारण वाबीनंतर)	दह१.६८	449.00	<b>6</b> 64.28			
¥.	निव्बल नमा कालावधीसाठी करपश्चात (अपवादात्मक व असाधारण वाबीनंतर)	F3.E0¥	४१२.१२	306,40			
9	ट्कून सर्वांगीण उत्पन्न कालावधीसाठी (ज्यात कालावधीसाठीच्या नफा (करपरचात) आणि इतर सर्वोंगीण उत्पन्न (करपरचात) चा समावेश आहे)	300.09	805.80	389.74			
8	पेड अप इविवटी भाग मांडवल (दर्शनी मूल्य रू. ५ प्रति भाग)	६७२.४१	६७२.४१	507.88			
0	रिझर्वज् (मागील लेखानर्षाच्या ताळेबंदात दाखवल्यानुसार रिव्हॅल्युशन रिझर्व्हत् नगळता)	-	-	२६,१९५.५३			
۷	प्रति भाग उत्पन्न (रू. ५ प्रत्येकी) (अन्तर्मिक)						
	मूलभूत आणि सौम्बिकृत ईपीएस	9.68	3.09	9.39			

- १. वरील निकाल ३० जून, २०२० रोजी संपलेल्या विमाहीकरिता असून त्यांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केलेले आहे, संचालक मंडळानी ११ जुलै, २०२० रोजी झालेल्या सभेत त्याला मंजुरी दिलेली आहे व स्टॅच्युटरी ऑडिटर्सनी त्यांचे मर्यादित पुनर्विलोकन केले जाण्याचा अधीन होते.
- २. हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित केलेल्या कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस्) रुल्स, २०१५ (इंड-एएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि घोरणे यांच्या अनुषंगाने बनवले आहे.
- कोव्हिड-१९ ने मॅन्युफॅक्च्युरिंग, सेल्स, सप्लाब, चैन, कॅश फ्लो इ. साठी ग्रुपच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. परिणाम अद्यापही सुरू आहे. ग्रुप वालवित असलेला फ्लांट हा सदर तिमाही दरम्यान कमी क्षमतेने सुरू आहे. ग्रुपचे कार्यालय आणि लंब्स अनलॉक सल्ल्यानुसार सुरू आहे. आताची स्थिती अनिश्चिततेची आहे आणि प्रप जवळून त्यावर लक्ष ठेवून आहे. भविष्यातील आर्थिक स्थितीच्या करेंट इंडिकेटरवर आधारित प्रपत्ना त्यांच्या मतेची रक्कम वसूल करण्याची अपेक्षा आहे. एकत्रित वितीव निष्कर्यावरील कोव्हिड-१९ चा परिणाम हा सदर निष्कर्षांच्या तारखेस अंदाजापेक्षा बेगळा अस् शकतो. ग्रुप काही असल्यास सदर परिस्थितीमुळे प्रतिकृल परिणाम न होण्यासाठी वेळोवेळी व्यवस्था करीत आहे.
- ४. अलिम आर्थिक निकालांमधील महत्त्वाच्या संख्या

30 0		90	(रु. लाखांत)	
तपशिल	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष ३१.०३.२०२०	
	30.05,7070	30.05,7099		
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कामकाजातून मिळालेले एकुण उत्पन्न (निञ्चळ)	<b>₹,₹</b> ¥८,₿₹	3,805.88	<b>६,५१०,</b> १०	
करपूर्व नफा	385,90	\$\$\$,64	430,09	
करपश्चात नफा	२५५.२६	340.80	448.84	

५. बर दिलेली माहिती हा स्टॉक एक्स्चेंबेसकडे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अदर डिस्क्लोबर रिक्वाबरमेंटस्) नियम, २०१५ च्या निवम ३३ खाली सादर केलेल्या एकवित तिमाही आर्थिक निकालांच्या सविस्तर विवरणाचा उतारा आहे. एकत्रित आणि अलिम तिमाही आर्थिक निकालांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंज वेबसाईट म्हणजेच www.bseindla.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या वेयसाईटवर www.chembondindia.com येथे उपलब्ध आहे.

केमबाँड केमिकल्स लिमिटेडसाठी

ठिकाण : मंबई. बरीखाः ११ जुलै, २०२०

निर्मल वही. साह व्हाईस चेअरमन व मॅनेजिंग डाबरेक्टर

### महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड

(पूर्वीचे नाव ईपीसी इंडस्टी लिमिटेड) नों, कार्यालयः प्लॉट क्र. एच-१०९, एमआयडीसी अंबड, नात्रिक-४२२ ०१०. द्रा.: ९१ २५३ २३८१०८१/८२ फॅक्स: ९१ २५३ २३८२९७५ सीआवरन नं. - एल २५२००एमएच१९८१पीएलसी०२५७३१

वेबसाईटः www.mahindrairrigation.com ईमेलः info@mahindrairrigation.com

### सचना

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्यअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित करावयाच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) संबंधातील माहिती, वक क्लोजर व लाभांशाची सूचना.

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमला बोलाविण्याकरिता वितरित करण्यात

येत असलेल्या एजीएमच्या सचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी महिंदा ईपीसी इरिगेशन लिमिटेड (पूर्वीचे नाव ईपीसी इंडस्ट्री लिमिटेड) ("कंपनी") च्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") सोमवार, ३ ऑगस्ट, २०२० रोजी द. ३.०० वा. भा.प्र.वे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे. सामाजिक अंतर पाहीजे असलेल्या देशातील कोव्हीड-१९ साथ रोगाचा उट्रेक लक्षात घेता निगम व्यवहार मंत्रालयाच्या (एमसीए) दिनांक ५ मे, २०२० चे परिपत्रक क्र. २०/२०२० सहवाचता दिनांक ८ एप्रिल, २०२० चे आणि १३ एप्रिल, २०२० चे परिपन्नक क्र. १४/२०२० व १७/२०२० ("एमसीए परिपत्रके") द्वारे एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली

एमसीए परिपत्रके आणि कंपनी अधिनियम, २०१३ (अधिनियम) च्या संबंधित तरतदी व त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) च्या अनुपालनांत कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होईल.

एमसीए परिपत्रके आणि दिनांक १२ मे. २०२० च्या सेबी परिपत्रकाच्या अनुपालनांत आर्थिक वर्ष २०१९-२० साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना बशावकाश कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे ज्यांनी ई-मेल ऑड्रेसेस नोंदवले त्या सभासदांना फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यांत येत आहे. ३८ व्या एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.mahindrairrigation.com वर कंपनीचे शेअर्स जेथे सुचिवध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेस च्या वेबसाईटस म्हणजेच https://www.bseindia.com व https://www.nseindia.com वर सुध्दा उपलब्ध करून दिले जाईल, सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये हजर राहन सहभागी होऊ शकतात. एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठीचे निर्देश एजीएमच्या सूचनेत दिले आहेत.

- २. ई-मेल ॲड्रेसेस गोंदवण्याची/आद्यतन करण्याची पध्दतः सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या दृष्टीने, सभासदांनी कृपया त्यांचे ईमेल, ॲड्रेसेस, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस मार्फत डिपॉझिटरीजकडे आणि प्रत्यक्ष पध्दतीने धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात einward.ris@kfintech.com येथे केफिनटेक कडे नोंदवावेत/आद्यतन करावेत. ईमेलची यशस्वीपणे नोंदणी केल्यानंतर, कट-ऑफ डेट रोजीस कंपनीचे सभासद असलेल्यांना सूचना व एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर ई-व्होटींग करणे त्यांना शक्य व्हावे म्हणून युजर आयडी व पासवर्ड सह ई-व्होटींगची प्रक्रिया यांच्या सॉफ्ट कॉपी मिळतील.
- ई-व्होटींग मार्फत मत देण्याची पध्दतः एजीएमच्या सुचनेत मांडलेल्या कामकाजावर त्यांची मते देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सभासदांना रिमोट ई-व्होटींग सुविधा प्रवत आहे. त्याजिवाय, कंपनी एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा ही पुरवत आहे. ई-व्होटींग मार्फत मते देण्याची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिली आहे. जर तुमचा ई-मेल ॲंड्रेस आधीच कंपनी/डिपॉझिटरी कडे नोंदवलेला असेल तर ई-व्होटींग मार्फत मते देण्यासाठी चे लॉगीन क्रेडेन्जीअल्स तुमच्या नोंदणीकृत ई-मेल ॲंड्रेसवर पाठवण्यांत येत आहेत. सभासदांनी कपया जे प्रयोज्य असेल तसे कंपनी/तिचे आरटीए/डिपॉझिटरीज कडे आद्यतन करावेत. रिमोट ई-व्होटींगची सुविधा शुक्रवार, ३१ जुलै, २०२० रोजी स. ९.०० वा. सुरू होऊन रविवार, २ ऑगस्ट, २०२० रोजी सं. ५.०० वा. संपेल.
- ४. बुक क्लोजर ची सूचना आणि लाभांशाचे प्रदानः अधिनियमाच्या कलम ९१ च्या तरतुदी व त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि लिस्टींग रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन ४२ नुसार बाद्वारे सुचना देण्यांत येते की, कंपनीच्या एजीएम मध्ये जो घोषित होऊ शकेल त्या ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रत्येकी रु. १०/- च्या दर्शनी मृल्याच्या सामान्य (सम) भागावर रु. १.२० चा लाभांश प्राप्त करण्यास जे हक्कदार असतील त्या सभासदांची सूची निश्चित करण्याकरिता कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि हस्तांतरण पुस्तके गुरुवार, ३० जुलै, २०२० ते सोमवार, ३ ऑगस्ट, २०२० पर्यंत (दोन्ती दिवस धरून) बंद ठेवण्यांत येतील, एजीएम मध्ये लाभांश घोषित झाला तर तो ३ ऑगस्ट, २०२० नंतर त्या सभासदांना किंवा त्यांच्या हकुमाने
- ए) बुधवार, २९ जुलै, २०२० रोजीच्या कामाची वेळ संपतांना इलेक्टॉनिक पध्दतीने धारण केलेल्या शेअर्सच्या संबंधात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ने सादर केलेल्या लाभार्थी मालकांच्या सूचीत लाभार्थी मालक म्हणून ज्यांचे नाव असेल, आणि
- बी) ब्धवार, २९ जुलै, २०२० रोजीच्या कामाची वेळ संपतांना कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीत सभासद म्हणून ज्यांचे नाव असेल त्यांना पढील बाबींना परिणामस्वरूप दिल्यावरः
  - (i) शेअर्सच्या पारेषण/स्थानांतरणासाठी प्राप्त वैध विनंत्या आणि
  - (ii) ब्धवार, २९ जुलै, २०२० पूर्वी किंवा रोजी कंपनी/केफिनटेक कडे दाखल केलेल्या प्रत्यक्ष पध्दतीमधील शेअर्स च्या हस्तांतरणासाठी वैध विनंत्या (रि-लॉजमेंट प्रकरणे म्हणजेच १ एप्रिल. २०१९ पूर्वी प्राप्त झालेल्या हस्तांतरणासाठीच्या अशा विनंत्या ज्या अपूऱ्या दस्तावेजांमुळे परत पाठवल्या.)

ठिकाणः नाशिक दिनांकः ११ जुलै, २०२० महिंद्रा ईपीसी इरिगेशन लिमिटेड साठी रत्नाकर नवधरे कंपनी सेक्रेटरी

Samriddhi

A Mehindre Group Company

## FRANKLIN **TEMPLETON**

Franklin Templeton Mutual Fund

Indiabulls Finance Center, Tower 2, 12th and 13th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

### Dividend in Franklin India Dynamic Asset Allocation Fund of Funds The Trustees of Franklin Templeton Mutual Fund have decided to distribute the following dividend:

Name of the Schemes / Plans	Face Value per Unit (₹)	Amount of Dividend per Unit (₹)	NAV per Unit as on July 9, 2020 (₹)	
Franklin India Dynamic Asset Allocation	Fund of Funds (FIDAAF)			
FIDAAF - Dividend Plan	10.00	0.75	27.6852	
FIDAAF - Direct - Dividend Plan		-27-12	30.6160	

The Record Date for the same will be July 17, 2020 (Friday). If in case the Record Date falls on a non-Business Day, the immediately following Business Day shall be the Record Date. All the Unitholders / Beneficial Owners of the dividend plan / option of the scheme whose names appear in the records of Registrar / Depositories as on the Record Date shall be entitled to receive dividend. The investors in the dividend re-investment plan/option will be allotted units for the dividend amount at the NAV of next the Business Day after the Record Date.

# Please note that the dividend payout shall be subject to the availability of distributable surplus and if the available distributable surplus as on the record date is lower than the aforementioned dividend rate, then the available distributable surplus shall be paid out. The payout shall be subject to tax deducted at source i.e. TDS, as applicable.

Please note that dividend as decided shall be paid, subject to availability of distributable surplus.

Pursuant to payment of dividend, the NAV of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (as applicable)

For Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd. (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sanjay Sapre

President

Date: July 11, 2020

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



नोंदणी कार्यालय : ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के. जी. मार्ग, नवी दिल्ली-११० ००१ द्रश्यनी : ०११–२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४, बेबसाईट–www.pnbhousing.com

शाखेचा पत्ता : १ ला मजला, पुष्पमंगल कॉम्प्लेक्स, बिल्डिंग क्र. १, बैंक ऑफ बडोदाच्या वर, जुना आग्रा रोड, बाबुभाई पेट्रोल पंपाजवळ, ठाणे पश्चिम, महाराष्ट्र - ४००६०१.

फोन : ०२२–२५४७४७२२/८२३, ईमेल : thane@pnbhousing.com, वेबसाईट : www.pnbhousing.com

शाखेचा पत्ता : कार्यालय क्र. १, ३ रा मजला, स्वामी तिर्ध विल्डिंग क्र. ५, शेलार पार्क, कल्याण पश्चिम, महाराष्ट्र – ४२१३०१, मोवाईल क्र. ८९८३८१२०००, ईमेल : kalyan@pnbhousing.com, वेबसाईट : www.pnbhousing.com

शाखेचा पत्ता : ३०२, पेसिंपोलिस सीएचएस लि., ५ वा मजला, फ्लेंट क्र. ५०८-५०९, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र ४००७०३ मोबा. ८४५२८९४५७१, ईमेल : navimumbai@pnbhousing.com, वेबसाईट : www.pnbhousing.com

जोडपत्र -IV-ए

### जाहीर सूचना – स्थावर मिळकतींचा ई-लिलाव नि विक्री

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) ला परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड ए-फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मत्तांच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसाधारण जनता आणि विशेष करून रकाना क्र. "ए" मध्य दर्शवलेल्या कर्जदार आणि जापीनदार यांना यादारे सूचना देण्यांत येते की, मे. पीएनवी हाकसिंग फायनान्स लिविटेड (पीएनवी एचएफएल)/तारणी धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा आन्ययिक/प्रत्यक्ष कव्जा घेतला (रकाना क्र. सी. मध्ये वर्णन केल्याप्रमाणे) त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारप्रस्त असलेल्या रकाना क. डी मध्ये वर्णन केलेल्या खालील स्थावर मिळकती खालील तपशिलांनसार ''जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे जाती आहे तेथे आहे तत्वाने'' विकल्या जाणार

आज मितीस सुधारित सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(६) व ९ अन्वये रकाना क्र. ए मध्ये दर्शवल्याप्रमाणे जे कोणी असतील ल्या कर्जदार/गहायाकार/संबंधित कर्जेटार/गहाणकार (मयत असल्यास) त्यांच्या कायदेशीर वारस, कायदेशीर प्रतिनिधी (ज्ञात किंवा अज्ञात), निष्पादक, व्यवस्थापक, उत्तराधिकारी, अधिहालांकिती यांना यादारे सूचना देण्यांत येते. विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शतींसाठी कृपया मे. पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पीएनबीएचएफएल), तारणी धनकोंची वेबसाईट म्हणजेच www.pnbhousing.com मध्ये

वर्ज क. आणि कर्जदम/ सद-कर्जदार/जामीनदार/ कावदेशीर वास्त वांचे नाय (४)	मागितलेली रक्कम आणि तारीख (ची)	कम्माचे स्वस्य (मी)	यहाज विश्वकतीये यणीन (शी)	राखीय किंमन (स. कि.) (है)	इ. अ. र. (स. कि. ची १०%) (एक)	बोली सहर अन्याची अंतिम वर्ताख (ची)	बोली वादविश्याचा दा (एक)	निरीक्षणाची त्रतीख आणि केळ (आष)	सिसावाची नागैछ आणि वेळ (वे)	ज्ञात भार/को केमेल असल्याम (के)
१. शा. का.: दाने	9505.60,00	(सांकेतिक)	पत्तर प्रतर, ४ वा मजता, वी	£'	£'	58-08-5050 (41)	£.	24.06.2020	96,00,35	00 N-0/
एकओषु/रीएकर्/००१७/ ४१०४२८ भी. अमुरुध कुमा सिंग मी. खुगबु अमुरुध सिंग	ह. २०,०६,२८८,८१/- (रुप्ये वीम लाख च्या हवार दोगो अञ्चयतियाँ आणि पश्चारेखी पेरे मात्र)		विष, स्टार वॉम्प्लेक्स, स्टेशन क्रॉस रोड, प्रमावत ठाईरम् समोर, बदलापु, पूर्व, डामो, महामाष्ट्र भारत ४२१५०३. (अंदाजे क्षेत्र – १८३ ची. जू.)	१४,४०,०००/- (श्रमे चीद्र लाउ चार्डीम हडार मात्र)	है,४४,०००/- (रुपदे एक श्राम चालेचाडीस हजार मात्र)		१०,०००/- (रुपये दहा हजार साम)	दु, १२:०० से दु. ४४,००	#. ११:00 हे दू. e?.\$e	माहित नाही
२. जा. का.: वामे एकओडू/टील्बर/१९१६/ ३३४२२१ श्री. सानर बाझक्रिक्स मंत्रे मी. मुमेशा सानर मंत्रे	१८,०% २०१८ क. २१,९३,८९१/- (बच्चे एकडीप्र लाख आण्यन हवार आठो ज्यान्यन स्वर	(सांकेतिक)	७०१, ७, विशिष्णक ३, जनसिक बेटांत इम्पियित, सम्बे इ. ५६/३ इ. ५७/१, (परा), सम्बे इ. ५७/३, मु-गाल, जुळगाल ता. अंकानल, किरमा आँटम् तब्बड, गी) मीन तीन, टामे, महाराष्ट्र, भारत -४२९५०१. (अंताने केस -५०० मी. मू.)	ह. १८,००,०००/- (श्प्ले अत्रत लाख मात्र)	ह. १,८०,०४०/ – (कामे एक लाख ऐंडी इंडस नाव)	₹ <b>999-</b> ₹0₹0	रु. १०,०००/- (रुपये दहा हजार साम)	न्द.०७,२०२० यू. ६२:०० से यू. ०४.००	76,0%,7070 M. 89:00 Mg. 69.36	<sup>००</sup> सून्य/ माहित नाही
3. जा. का.: टामें एकओपू/टीएवर/१०१५/ रब्ध्यर भी. सुहास वसंद आराज्ये भी. दवाली सुहास आराज्ये	२५.०४.२०११ इ. १,२१,८८,१६७.६६/- (मने एक चोटी एकवीम ताल अनुस्वर्णती हजा	(सांकेतिक)	पर्तर क. २३०४, २३ वा मजला, डी बिन, जंब्युन, स्तामजी अवेनिया, वाजिबडे, डाफी, सहाराष्ट्र, भारत - ४००५०१. (अंदाजे क्षेत्र - १०२५ ची.	ह. ८१.००.०००/- (सपरे एक्पाईशी शास नाव)	र. ८,२०,०००/- (१वर्द आस ताख रहा हवस नाङ)	78-48-7474	रु. ५०,०००/- (रुप्ये प्रशास इकार मात्र)	२१.०७.२०२० दु. १२:०० ते दु. ०४.००	₹८,०७,₹०२० स, १९:०० हे दू. ०२,३०	<sup>००</sup> शृत्य/ माहित नाही
	एको सङ्गत आणि सहस्रष्ट पैसे पाउ)		₹.)							
४. शा. का.: वाशे एयओषु/टीएयर/०३१०/ ३६२४०८ औ. दिनेत्र विनायक सबे सी. विद्या दिनेश सबे	१५.०१.२०१६ इ. २०,१५,२३६/- (श्वरी वीम ताख श्रेग्र) हजार दोन्हों (स्वीम माप)	(सांकेडिक)	४०३, ४, इतिम, बिंग बी, रामेश्वर पार्क मु, ठवळे, ठाले, दिवा प. खाडी नावाज्यक १३२/१, १३२/२, २०८/९ मु, नाव देवळे, ठाले, दिवा, ठाले, महामाष्ट्र, भारत – ४२१२०१ (अंदाले क्षेत्र – ४२० ची. पू.)	ह. १६,२०,०००/- (स्पर्वे सींजा तहन्त्र ग्रीस हजह साग)	ह. १,६२,०००/- (स्पर्वे एक लक्ष्य वासह हवार नाउ)	P6-45-P474	ह. १०,०००/+ (स्वयं दहा हजान साव)	२१.०७.२०२० यू. १२:०० से यू. ०४.००	नेट.तथ.२०२० स. ११:०० ते दू. ०२.३०	<sup>\$9</sup> शुन्धः/ माहित नाही
५. जा. का.: आमे इक्तजोषु/टीर्चर/०५१०/ ३८४८१७ श्री. सिध्यार्थ मास्तर जाध्य सी. उपा मास्कर जाध्य	१५.०१.२०१६ ४.१६,४०,०६६/- (१४वे गोळा साथ बाळीय इतर ग्रहागड बाव)	(मांबेडिक)	पलंद झ. बी/६०४, प्लॉट झ. १, बी बिग, व्यू गर्ड बिहार शीरबदात लि., परेश बाएँ, बदलायू, पुरवाद गिंद, रहावे डाउटन करूर, एक कुलगार, बदलायूर, (पश्चिम) वाणे, बदलायूर, बसन - ४२१५०३ (अंदाने क्षेत्र - ५२५ ची. कू.)	ष. १२,६०,०००/- (१वये बारा साम्र साह हकार मान्न)	ह. १,२६,०००/- (अवदे एक लाख सन्मीत हमार पत्र)	14-44-101s	হ. হত,০০০/- (চৰৰ মূল হুলা মান)	२१.०७.२०२० यु. १२:०० में यु. ०४.००	₹6.0%, ₹0₹00 ₩. ₹9₹00 ₩ ₹. 0₹.\$0	<sup>क</sup> ेशुळः/ माहित नाही
६. शा. का.: उत्ते एकओषु /रीर्वार्/०११०/ ४१५६१० मी. मितावाई वाळकिरन काश्य भी. चित्रु चालकिरन काश्य सी. चुनिता बित्रु जास्य	है५,०२,२०१६ इ. २०,१४,०६५/- (वामे बीम लास चौदा उत्तर सहस्रष्ट नाव)	(सांक्रीक)	पर्लट क्र. २०३, २ रा स्वत्ता, विग ए, सट्यूक रेजिनेक्सी, बहजड़ी बदलासून, दाये, सहाराष्ट्र पारत — ४२१५०३, (अंदाने क्षेत्र – ५६३ ची. जू.)	ह. १४,८५,०००/- (रुप्ते सीदा लाख पंच्यांची डकर मात्र)	ह. १,४८,५००/- (कावे एक लाख अहेबाओम हजा पानमें मध्य)	₹ <b>9</b> -9 <b>8</b> -7072	ह. १७,०००/- (स्पर्वे दहा हजा। साज)	75,06,707= 3, 57:00 ft 4, 08.00	₹८,०७,₹०₹० ₩. ₹१;ου ₹ दु. υ₹.३०	<sup>००</sup> सून्य/ माहित नाही
<ul> <li>क. जा. का.: टामे एकओपू/टीएवए/०५१६/ २८५२८६</li> <li>बी. क्रियालिंगो पत्रीसंस्थान मी. वैक्यंत्री सियालिंगा</li> </ul>	१७.१०.२०१८ २. १२,०६,४७६/- (रुप्ते एकोपीस ताख स्था प्रजान चारते पंजाहता मात्र)	(सांकेतिक)	७०२, ७ जिन ही, तुस्सी विदी, आंभ, कर्ले क्र. ४५, हिस्सा क्र. १ए, १वी, २, १, ५ आणि कर्ले क्र. ४८, हिस्साक्ष, ए, १वी, १वी, राज अर्था, तालुका अंकानाब, जिल्हा ताले, काले महाराष्ट्र, भारत - ४११५०१, (अंदाजे	ह. १४,४०,०००/- (स्पर्व चीदा लाख चार्ळास स्वाम मार्च)	ह. १.४४,०००/ - (स्पर्वे एक लक्ष्य वालंबाधीम हजा मात)	?8-08-70?s	ह. १०,०२०/- (स्थ्ये रहा हजार सम्ब	२६.०७.२०२० बु. १२:०० से बु. ०४.००	रेट.०७.२०२० स. १९१०० ते हु. ०२.३०	<sup>७०</sup> सून्य/ माहित नाही
८. आ. का.: ठामे एकओपू/टीएचए/०५१०/ ३८४१०३ ती. कल्पना बंडु चन्हाण श्री. रविंद्र रेविरास साथय	१९.०५,२०१८ ४. १७,७६,८३९/- (मापे तता साथ शहान हवा आठरी एकोणपाळील मात्र)	(सांकेतिक)	श्रेत - ५२५ सी. कु.) २०३. २, टाईच १, सुर्द्धन गार्डन के), गांव पिरांडे, ता. कट्याम, जि. टामें, मिलिड़ी स्कूल लेख कोलेन नकल, खडकती सम्बेंड- ३४/१, पेकी, टामो, महसापु, मारत -४२१३०१ (अंदांजे क्षेत्र - ५२५ ची. कु.)	ह. ७,१०,०००/- (रुपये सार ताख दहा हजार साझ)	स. १९,०००/- (साथे एकाइना हजार मात्र)	76-86-87	ह. १०,०००/- (स्वये सहाहजार यात्र)	२१.०७.२०२० वृ. १२:०० ते तृ. ०४.००	₹८.०७.₹०₹० ₩. ₹१:०० ते तु. ०२.३०	<sup>००</sup> ज्ञुन्यः/ चाहित नाही
९. जा. का.: डामे एकओषु/दीएकर/०२१८/ ४१७४८८ औ. राजीय किली औ. एक. प्रिथंका	१७.११.२०१८ ३८,५७,३१८.१८/- (रुप्ते अस्त्रीम लाख सन्तर्थ ह्वर तीजी अस्त्र आणि अस्त्र ऐसे मात्र)	(मांकेतिक)	१९०४, १९, क्रिकिले, निर्मा, लोटा, अपन डाले बोटनेन, सुमहोला प्रस्तातित इन्टिवेटेट ठाज्नीता प्रतिकट, ताल अनु साई, धानकोली, तालुका पिक्सी, धानकोली नाल्याक्वरू, ठाले, घडनाड, धाल - ४२१३०८, (अंत्राजे क्षेत्र - १९३ बी. फू.)	ह. ११,८७,०००/- (श्यो एकवीस लाख सत्पारेती हवा मान)	ह. १,१८,७००/- (सर्वे ट्रेन लाख अस्त हतार सर्वा पात्र)	76-06-707c	ह. १०,०००/- (रुपये दूस हजा संज)	35.cq.3030 g, 53:00 ñ g, 08.00	२८.०७.२०२० स. ११:०० ते दु, ०२.३०	<sup>क क</sup> शुन्तः/ माहित नाही
१०. जा. का.: टार्ज एकओपू/टीएकए/०६१६/ २९८४१३ मी. पुनस बहुवाहन पितळे बी. प्रतांत चाणिकसाय गवर्ड	१८.०४.२०१८ 5. २१,८६,००१/- (सन्ते एकार्यस्य शास्त्र सार्थार्थस्य स्वतंत्रस्य सार्थार्थस्य स्वतंत्रस्य सार्थार्थस्य	(सांकेतिक)	४०३, ४, विश्व बाव, हैन् बन्दी, इवारत प्लाम स. इ. ५४, ६४, ६३, ६२/६, २, ३, ६४/६, नीर्व करार्व ता. अंबरताय, विश्वा ठार्व, चंद्रतेयार इवस्कृतराम सामे, ठार्व, महामण्ड्-४१६५०३ (अंदावे श्रेष – ६६५ सी. पूर.)	ह. १२,६०,००० /- (रचये वसा लाख प्रवास हवार चाव)	হ. ই, বৃদ, ০০০/ – (ক্ষর ক্ষ আন্ত্র হর্মজি চনম নাত্র)	76-08-7070	ह. १०,०००/- (रुपये सूत्र हजा स्थाप)	२१.०७.२०२४ वृ. १२:०० से वृ. ४४.००	76.00.7070 M. 55:00 2 3. 07.30	° ^ शुन्य / माहित नाड्डी
११. सा. का.: ताले ००३८६६००००१३१ भी. राजेश कुमार भगत भी. अनुकुम प्रसाद भगत	१५.१२.२०१८ ६, ३५,००,१२९.५४/- (शर्व पर्तात लाख एक्टो एकोवासि स्वार अणि चीरत के स्वार	(सांक्षतिक)	प्लाट क. १००३, टी बिंग, एल्टिट पत्लच, टॉबियली पूर्व, टाणे, सहराष्ट्र – ४२१२०३, (अंदावें श्रेय – ६७० ची. फू.)	ह. २१,८७,०००/- (स्थ्ये एकवीम लाख मत्पारेडी हवार माप्र)	ह. २,१८,७००/- (सर्वे देन लक्ष्य अठन हवार सरवा) माप)	P8-48-P4P4	हैं. १०,०००/+ (स्वये दहा हजार साव)	२६.०७.२०२० यु. १२:०० में यु. ०४.००	२८.०७.२०२० स. ११:०० ते दू. ०२.३०	<sup>\$ क</sup> शृत्यः/ माहित नाही
११. मा. का.: वाले रुवओषु/दीरुवार/१११८/ १८१५२१ सी. बनेश जो बार्टिंग बी. जो मार्टिंग ताम	१८.०६ २०११ १.८०,१०,४२९.९१/- (१९६ २० करोड सता ताख वहा इबर बाउसे एक्फार्ट्स आणि एक्फार्ट्स सीमा)	(मांश्रेतिक)	८०६, ८, विश् भी, बाज्ञा संन्द्रेषंड, सीटीएस छ. ६९२४ ए, सांताबुद्ध पूर्व, मुंबई, बहाराष्ट्र - ४०००९८ (बिलटलय क्षेत्र १७० जी. कू.)	ह. १,७१,००,०००/- (एवं एक कोटी एकाइनर लाख गाव)	ह. १७,१०,०००/- (सब्बे सस्ता सम्बद्धा हबार सम्ब	76-46-7474	ह. ५०,०००/- (ठचने पत्रास इनार मात्र)	रेर्ड.cu, रेटरेट बु. रेरे:ao से बु. au.oz	₹6,00,₹0₹0 ₩. ₹₹;00 % ₹, e₹.\$e	विश्वाची वक्षवाची ६. ९० लाख (राष्ट्रीय विवन वगसून)
१६. ता. बा.: बल्याम एकत्रोपु/केश्लाप/१०१७ /४४१६१३ श्रीम. सोनानी तंकर मीर अमि. लहा तंकर मीरे	वध्-०क-१०१८ इ. १७,१७,१४२/- (रुपये सर्व्या सम्बद्ध संस्थानम्ब हजा रुख्यो बेचालीस माप्र)	(सांकेतिक) "	क्ये क्षित्रेशी, क्लेटक, ४०४, ४ वा मजता, आवना बिल्डिंग, सी विग, गाव जसाई, शहासू- आसनगाच - ४२१४०२ (अंदाने क्षेत्र १३५ ची. कृ.)	ह. १,३०,०००/- (सब्दे सार ताख तीस हजार मात्र)	ह, १३२,०००/- (स्थ्वे व्यक्तर ह्यार साथ)	Pa-oa-Potz	ष. १०,०००/- (स्वये दहा हजार साव)	वेदै.८७.२०२॥ तु. १२:०० से तु. ०४.००	₹८.०७.३०१० स. ११:०० ते हु. ०२.३०	<sup>‡0</sup> शुन्द/ बाहित नाही
१४. शा. का.: वाशी १०११८६६६००४३४४ भी. रोनास्ड मुद्रर आणि सी. फ्लामि मुद्रर	१२-०%-१०१% ८. ३१,५२,८१३/- (स्पवे एकतीम लाख बावव हजार आवते तेस माव)	(লাকবিক)*	पत्तेर झ. चे - १०६, करात अर्थतो चे. कोडरेग दी शेंटर डोंकियली पश्चिम - ४२१ २०१. (अंदाने क्षेत्र ७२६ ची. फू.)	ह. १४,२४,०४०/- (स्प्वे चीदा लाख पोतीस हगर सद्	ह. १,४२,४४०/- (स्पर्वे एक लाख मेपाजीट स्वप्त पहले मात्र)	75-05-7070	ह. १०,०००/- (हववे दहा इजार साव)	75.00.7070 g. 57:00 ñ g. 08.00	₹८.09.₹0₹0 ₩. ₹₹100 से ₹. 0₹.\$0	<sup>४०</sup> सृन्द/ पाहित नाही


प्रदानाच्या आणि/किंवा वसुलीच्या तारखेपर्यंत प्रयोज्य अशा द. सा. १८% दराने पुढील न्याज, आलेले अनुषंगिक, परिन्यय, खर्च, आकार इ. सह एकवित. 🌣 पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुती प्रमाणे रकाना क्र. 'के' मध्ये जाहीर केलेल्या व्यतिरिक्त उपरोक्त स्थावर/तारण मत्तांच्या संबंधात अन्य कोणतेही भार/दावे नाहीत. पुढे, असे भार यशस्त्री खरेदीदार/बोलीदारांनी त्याच्या/तिच्या कडूनच भरावयाचे/प्रदान करावयाचे आहेत. संभाभ्य खरेदीदार/बोलीदारांनी कृपया नमूद केलेल्या भारांची सत्यता स्वतंत्रपणे

१. अजामितीस, उपरोक्त स्थायर मिळकती/तारण मतांना विकणे, अन्य संक्रमित करणे आणि/किंवा निकाली काढणे करता पीएनबीएबएफएल/पीएनबीएबएफएल से प्राधिकृत अधिकारी यांना

मज्जाव करणारा कोणताही आदेश आणि/किंवा न्यायालयीन ज्यादेश नाही. 🤈 संभाव्य खोरीदार/बोलीदार आणि इच्छक पक्षकार यांनी स्वतंत्रपणे पीएनबीएचएफएल कडे उपलब्ध असलेल्या त्या संबंधीच्या हक्काच्या दस्तावेजांच्या हक्का परते मर्यादित न राहता त्यासह रकाना क. 'के' मध्ये दिलेल्या प्रमाणे कोणत्याही पारित केलेल्या आदेश/कार्यवाहीतील युक्तीयाद इ. चे अवलोकन कराये आणि निविदा/बोली अर्ज प्रपन्न सादर करण्यापूर्वी किंवा प्रसाव देण्यापूर्वी सर्व बावतीत स्वतःचे समाधान करन ध्यावे

 मे. श्रीराम ऑटोमॉल इंडिया लिमिटेड (एसएएमआयए) हे ई-लिलाया मार्फत विक्री आयोजित करण्यांत प्राधिकृत अधिकाऱ्यांना सहाय्य करतील. निरुक्तनीचे निरीक्षण करण्यावायत किया बोली दस्ताकेड मिळवण्याबावत आणि कोणनाही अन्य चौकशी किंवा नोंदणीकरता कोणत्याही मदतीसाठी तम्हाला आमचे मार्केटिंग एवंट/सेवा परवटादार यांच्याशी दरस्वनी क. ९८७४७०२०२१ (श्री. देवज्योती रॉच) येथे नोंदणीकृत कार्यालयात बेस्ट स्काय टॉवर, श्रीराम ऑटोमॉल इंडिया लिमिटेड- २०१, २ रा मजला, एफ-५, फन सिनेमा समोर, नेताजी सुभाष प्लेस, पितम पुरा, दिल्ली-११००३४ www.eauctions.samil.in येथे किंवा श्री. इकवाल आलम, मोबाईल क्र. ९९५८१९५४५३ आणि श्री. राहल वायमारे, मो. क्र. ८४५४८४८६६९ वर किंवा एकनाथ भूरी, मोबाईल क्र. ७७१०००९६१३ पीएनबीएचएफएन ची प्राधिकृत व्यक्ती यांचेशी समन्वय साधावा लागेल किया www.pnbhousing.com पहाची लागेल

सही / - प्राधिकत अधिकारी, ठिकाणः ठाणे/कल्याण/याशी पीएनबी डाऊसिंग फायनान्स लिमिटेड दिकाण: ११,०७,२०२०





www.freepressjournal.in